SUUMAYA INDUSTRIES LIMITED

CIN: L18100MH2011PLC220879



Reference No. SUULD/NSE/23-24/015

Date: May 17, 2023

To

The Compliance Department,
National Stock Exchange of India Limited,
Exchange Plaza, Plot No. C/1,
Block-G Bandra-Kurla Complex,
Bandra (E), Mumbai-400051.

Symbol: SUULD

Subject: Newspaper Publication of Annual Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2023

Dear Sir/Madam,

Pursuant to Regulation 30 and 47 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of the Newspaper Advertisements with regard to publications of Annual Audited Financial Results for the Quarter and Year ended March 31, 2023, in Financial Express and Mumbai Lakshdeep on May 17, 2023.

We request you to kindly take the above on record.

Thanking you Yours Faithfully,

For Suumaya Industries Limited

Ushik Gala Chairman and Managing Director DIN: 06995765

Encl: a/a

Registered Office: Wing B, 20th Floor, Lotus Corporate Park, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai - 400063, Maharashtra.

FINANCIAL EXPRESS

MEDIA GROUP OWES \$9.9-MILLION ARBITRATION AWARD

Wipro VICE's top unsecured creditor

SAMEER RANJAN BAKSHI Bengaluru, May 16

VICE MEDIA, WHICH filed for Chapter 11 bankruptcy on Monday, owes about \$10 million to Wipro, making the Indian IT firm the largest unsecured creditor of the media group. The Bengaluru-based IT major won the arbitration award for \$9.9 million against VICE in March, according to the filings seen by FE.

Consultancy firm AlixPartners' Frank Pometti, who has been appointed chief restructuring officer of VICE, said in the filings that the freeze on the Vice Media (bank) accounts

VIVEAT SUSAN PINTO

MINORITY SHAREHOLDERS

AT Dish TV have flagged ques-

tionable investments made by

the direct-to-home operator

and said that its board has lost

credibility and the trust of pub-

lic shareholders. The share-

holders, who Dish TV said on

Phoenix ARC. While IndusInd

The promoter family, led by

Jawahar Lal Goel, has a 4.04%

UK-BASED VODAFONE on

Tuesday expressed uncertainty

over the payment obligations of

Vodafone Idea (VIL), its joint

venture (JV) in India with the

tional liquidity support from its

lenders and intends to raise

additional funding. There are

significant uncertainties in rela-

tion to VIL's ability to make pay-

ments in relation to any remain-

ing liabilities covered by the

mechanism and no further cash

payments are considered proba-

ble from the Group as at March

31, 2023," Vodafone said in its

FY23 results. While Vodafone

owns a nearly 32% stake in VIL,

Although VIL took steps to

Aditya Birla group owns 18%.

"VILremains in need of addi-

FE BUREAU

New Delhi, May 16

Aditya Birla group.

Mumbai, May 16

has essentially shut off much of its liquidity.

■ Wipro won

award for

\$9.9 mn

against VICE

Media, which

filed for Chapter

11 bankruptcy

on Monday, in

March

the arbitration

THE ARBITRATION CASE

In the filings, Pometti said, "Wipro on May 10 served the debtors' primary cash manage-

agreement as Vice's former services provider ment bank JPMorgan Chase Bank (JPMC) with a restraining notice similar to the those

received by the debtors, which

sought to impose a stay on

withdrawals from Vice Media's accounts at the bank. At that time, there were funds in the VICE Media IPMC accounts in excess of the amounts required

■ The IT giant

started the

arbitration

proceeding in May

2020 relating to the

termination of its

to satisfy the stay requirements of the restraining notice. It is my understanding that JPMC has frozen the VICE Media accounts pending an order from a court that clarifies the control of the funds."

Pometti said, "In May 2020, Wipro, a former services provider to Vice Media, commenced an arbitration proceeding relating to the termination of its agreement with debtorVice Media. On March 1, 2023, the arbitrator ruled in favour of Wipro, awarding it approximately \$7.9 million, plus pre-award interest at a rate of 9%, together amounted to approximately \$9.9 million."

Infosys, bp ink MoU on application service

FE BUREAU Bengaluru, May 16

INFOSYS ON TUESDAY said it has signed a memorandum of understanding (MoU) with global integrated energy company bp, under which Infosys would be the bp's primary partner for end-to-end application services, including development, modernisation, management and maintenance.

This strategic engagement strengthens the long-standing relationship of over two decades between the two companies, Infosys said in a statement.

As bp aims to be a net zero company by 2050, the two will focus on modernising bp's application landscape to enhance business resilience, drive value from operational efficiencies, and build more

adaptive

and agile

processes

to speed

up inno-

The

nies will

vation.

compa-

The two firms will focus on modernising bp's application landscape to enhance

impact initiatives.

resilience continue to explore more avenues for bp to advance sustainability, diversity equity and inclusion and other social

Leigh-Ann Russell, EVP, innovation and engineering, bp, said, "We are delighted to further develop our relationship with Infosys to help accelerate our digital transformation and scale growth through tech-

enabled operations." Salil Parekh, CEO and MD, Infosys, said, "... We are now jointly working towards enhancing digital maturity, productivity, and driving innovation for bp. Together, we will leverage the power of digital technologies and advancements in AI to deliver solutions that will help to transform bp's operational landscape and drive

business growth.

VIVEAT SUSAN PINTO Mumbai, May 16 **COLGATE-PALMOLIVE INDIA** has prepared a blueprint that

will see the oral care major focus on four key areas, including driving volume growth in toothpastes by focusing on rural India, MD & CEO Prabha Narasimhan said in the latest earnings call. The other focus areas are

premiumisation through science-based innovation, leading growth in toothbrush with superior products and building the personal care portfolio under the Palmolive brand. Narasimhan said that there

was a huge opportunity for growth in India, given its low oral care consumption versus international markets. "From a macro perspective,

India's per capita toothpaste consumption in urban and rural areas is 0.6x that of the Philippines market. While in urban areas, the consumption is 0.7x of the Philippines market, it is just 0.5x in the rural India," she said.

Also, only 20% of the urban households brush twice a day in India, while 45% of rural peers brush once a day, she said. "So, the opportunity for us would be to get people to brush more. We will also focus on tapping the 55% rural households who do not brush daily to drive volume growth," said Narasimhan, who joined the company in Septem-



Colgate to step up rural drive for volume growth

We will also focus on tapping 55% rural households who do not brush daily to drive volume growth

PRABHA NARASIMHAN, MD & CEO, COLGATE-PALMOLIVE INDIA

ber 2022 from Hindustan Unilever.Besides,Colgatehasan 85% market share at the Rs 40 price point, providing scope for taking consumers up the value chain, Narasimhan said.

The company has also relaunched its flagship Colgate Dental Cream with new technology providing best-in-class cavity protection in the March quarter, she said. At around 50% now, Col-

gate's market share has eased from 55-56% in the pre-Covid-19 period, according to sector experts.Colgate still remains the leading oral care player in the taken over the course of FY23.

country, followed by Dabur, which has a share of around 16% and has grown in the last few years from about 12-13% earlier, sector experts said.

Naramsinhan said that the naturals category, which had emerged after the entry of Patanjali a few years ago, has now plateaued for the industry. However, the segment continues to grow for Colgate, she added.

"Colgate Visible White O2 has been one of the most successful toothpaste launches in India. This represents a huge opportunity for growth," the MD & CEO said, adding that the company had launched a Visible White whitening pen in the March quarter to provide whiter teeth overnight for consumers.

While the company remains optimistic about growth, analysts say that the oral care category in India remains highly competitive and Colgate's focus on rural areas may take time to yield results.

"Colgate remains focused on low growth oral care segment across price points, which we believe will curtail the overall growth for now," Amnish Aggar wal and Harsh Advani, analysts at Mumbai-based brokerage Prabhudas Lilladher, said.

The analysts added that the firm has scope to expand its operating margins in the coming quarters given benign raw material costs and price hikes

reconstruction Promoters 4.04 HDFC 3.36 2.79 IndusInd Bank 2.34 STCI Finance

Dish TV shareholders cite corporate

governance issues for EGM call

SHAREHOLDING PATTERN

Public

JC Flowers asset

Monday have called for an extraordinary general meeting Phoenix ARC **1.27** (EGM), have said the board is Others not acting in line with good cor-As on March 31, 2023 porate governance standards. The minority shareholders hold a 10.15% stake in the stake in the firm. Yes Bank, company and include individwhich is also seeking a reconstitution of the board, has transual as well as institutional ferred its 24.19% stake to JC investors such as IndusInd Bank, Aditya Birla Capital and Flowers Asset Reconstruction,

Bank holds a 2.34% stake. Phoenix ARC holds 1.24%, according to Dish TV's shareholding pattern as on March 31,2023. The shareholders have also sought the removal of two directors from the board.

Vodafone flags VIL's payment ability

pattern for the March quarter. Speaking to FE, Rahul Hingmire, partner at Vis Legis Law Practice, a Mumbai-based law firm representing the 77 minority shareholders who have asked for the EGM, said one of questionable investments was ₹1,218 crore Dish

TV put into its over-the-top

enhance its liquidity and finan-

cial health by issuing equity

worth ₹16,100 crore to the

Indian government, uncertain-

ties persist regarding the com-

pany's ability to meet its

remaining liabilities covered by

additional liquidity support

from its lenders and plans to

secure additional funding. How-

"VIL is currently in need of

the agreed mechanism.

as per the firm's shareholding

platform Watcho in FY20. "This was 20% of the total

mire said.

The two directors whose removal has been sought have a long association with Dish TV

ever, as of March 31, 2023, no

further cash payments from

Vodafone Plc are deemed proba-

the carrying value of the group's

investment in VIL is nil and the

group is recording no further

share of losses in respect of its

Indian IV. "The Group's potential

exposure to liabilities within VIL

is capped by the mechanism/"

The company further said

ble," said Vodafone.

Stake (in %)

net block of the fixed assets, intangibles, investments and capital WIP (work in progress) of ₹6,012 crore in FY20. This investment was qualified in FY20 and in FY21. Upon lenders and investors questioning the investment, the company has made an impairment of ₹203 crore in FY22," Hing-

and Essel group, he said. Rashmi Aggarwal held directorship in other Essel group entities — Dish Infra, Zee Media, and Essel Forex — till Feb 2019, while Shankar Aggarwal was a director in Essel Infraprojects till November 2018.

The minority shareholders have also asked for the induction of three new directors: K Badri Narayanan, Satish Kumar Yanmandra and Jeet Sen

"We have received the notice yesterday (Monday) and informed all the stock exchanges accordingly. As stated in the disclosure filed by the company, the same is being evaluated and shall be place before the board of the company. The company shall take all such actions and steps as may be required in terms of the applicable laws and procedure," Dish TV said in response to an email from *FE*.

The promoter family of Dish TV has been embroiled in a legal tussle with Yes Bank over board representation for the last two years.

As part of the agreement to

merge Vodafone India and Idea

Cellular in 2017, the parties

agreed a mechanism for pay-

ments between Vodafone and

VIL pursuant to the difference

between the crystallisation of

certain identified contingent

liabilities in relation to legal, reg-

ulatory, tax and other matters,

and refunds relating to Vodafone India and Idea Cellular.

receipts relating to these must

have been made or received by

VIL before any amount becomes

due from or owed to Vodafone.

sure under this mechanism is

capped at ₹6,400 crore follow-

ing payments made under this

mechanism from Vodafone to

VIL, in the year ended March 31,

2021, totalling ₹1,900 crore,"

Vodafone Plc said.

"The Group's potential expo-

Cash payments or cash

SUUMAYA INDUSTRIES LIMITED

CIN: L18100MH2011PLC220879

Regd. Off: Wing B, 20th Floor, Lotus Corporate Park, Western Express Highway Goregaon (East), Mumbai - 400063, Maharashtra

Tel. No. 022-69218000| Website: www.suumaya.com | Email: sil.cs@Suumaya.com **EXTRACT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS**

FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2023 (Rs. In Crores Year Ended Quarter Ended **Particulars** Audited Audited Unaudited Audited 31.03.2023 31.03.2022 31.03.2023 31.03.2022 31.12.2022 Total Income from Operations (Net) 27.23 141.39 1,802.37 663.48 12,816.24 243.04 (467.98)1,310.46 Net Profit for the period before tax and exceptional items (473.41)10.40 Net Profit for the period after tax and exceptional items (473.41)0.65 181.98 (467.98)872.56 Total Comprehensive Income for the period after tax Comprising Net Profit for the Period after tax and other (476.24)181.98 (470.32)872.56 Comprehensive Income after tax) 1.15 30.57 Paid of Equity Share Capital (Face Value Rs.10/- each) 61.14 61.14 61.14 30.57 1,339.38 Other Equity 850.71 Basic & Diluted Earnings per Share of Rs. 10/- each (in. Rs.) Not Annualized 5.95 (7.69)0.02 Diluted 0.02 (7.69)13.83

The above consolidated financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their

respective meetings held on 15th May, 2023. The statutory auditors have carried out audit of the aforesaid financials. The Consolidated Financial Results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS" prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 ("the Act") read with relevant rules issued thereunder and other accounting

principles generally accepted in India and in terms of Regulation 33 of the Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. There were no investor complaints pending at the beginning of the quarter or lying unresolved at the end of the quarter. During the

quarter, the Company has not received any investor complaints.

The above is an extract of the format of Quarter and Year ended financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 o the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter and Year ended financial results are available on the Stock Exchange Website at www.nseindia.com and on the Company's website a

Key Numbers of Standalone Financial information:-

(Rs. In Crores) Year Ended Quarter Ended **Particulars** Unaudited Audited Audited Audited 31.03.2023 31.03.2022 31.03.2023 31.03.2022 31.12.2022 Total Income from Operations (Net) 12.79 7.89 22.83 22.26 155.43 Net Profit for the period before tax (94.83)(282.96)(154.77)(296.15)(58.34)Net Profit for the period after tax (94.83)(58.34)(282.96)(154.77)(296.15)Total Comprehensive Income for the period after tax (Comprising Net Profit for the Period after tax and other (58.34)(282.96)(154.77)(296.15)Comprehensive Income after tax) (94.83)

By order of the Board of Directors For Suumaya Industries Limited Ushik Gala

(Rs. in Crores, unless otherwise stated)

Place : Mumbai Date: May 15, 2023 Chairman & Managing Director

DIN: 06995765

Envestnet shuts Bengaluru office, outsources operations to TCS

SAMEER RANJAN BAKSHI Bengaluru, May 16

CHICAGO-BASED FINANCIAL TECHNOLOGY firm Envestnet has outsourced its Indian operations to Tata Consultancy Services (TCS) and shut down its Bengaluru office after offering severance packages to employees. It is currently exploring alternative uses for its property, including sublease options.

Industry executives said the trend of global capability centres (GCCs) outsourcing their role to domestic IT firms has been on rise since the pandemic. Several GCCs are reducing costs this way.

"We have entered into an agreement with TCS pursuant to which we have outsourced certain development, engineering and back office functions of the Envestnet Data & Analytics business located in Bengaluru, to increase operations scale and business agility," Envestnet said in a filing to regulatory authority.

Envestnet entered into the outsourcing agreement in October 2022 for a period of 10 years."...we incurred severance expenses, write-off of lease-related restructuring costs and other related expenses of approximately

\$9.1 million," the filing said. The firm added that as part of an organisational realignment, it entered into separation agreements with a number of employees. "Employee compensation decreased \$8.8 million, or 29%, for the three months ended March 31, 2023, compared to the three months ended March 31, 2022, primarily due to decreases in salaries, benefits and related payroll taxes of \$6.8 million, which is primarily as a result of the outsourcing arrangement with TCS," the filing said.

T.V. TODAY NETWORK LIMITED

Regd Office: F-26, First Floor, Connaught Circus, New Delhi-110 001, CIN: L92200DL1999PLC103001 Website: www.aajtak.in, Email: investors@aajtak.com, Telephone: 0120-4908600, Fax: 0120-4325028

EXTRACT OF STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND FINANCIAL YEAR ENDED MARCH 31, 2023

	STANDALONE				CONSOLIDATED			
SI. No.	Quarter ended March 31, 2023	Corresponding three months ended in the previous year March 31, 2022	Year ended March 31, 2023	Year ended March 31, 2022	Quarter ended March 31, 2023	Corresponding three months ended in the previous year March 31, 2022	Year ended March 31, 2023	Year ended March 31, 2022
	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1 Total Income from Operations (Net)	217.14	242.26	878.23	930.10	217.14	242.26	878.23	930.10
2 Net Profit for the period (before Tax and Exceptional Items)	17.65	47.54	130.03	243.54	18.12	47.35	130.21	243.33
Net Profit for the period before tax (after Exceptional Items)	7.80	47.54	120.18	243.54	8.27	47.35	120.36	243.33
4 Net Profit for the period after tax (after Exceptional Items)	5.38	35.88	88.06	181.72	5.85	35.69	88.24	181.51
Total Comprehensive Income for the period [comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	5.49	36.22	88.16	182.40	5.96	36.03	88.34	182.19
6 Equity Share Capital (Face value of Rs. 5/- per share)	29.83	29.83	29.83	29.83	29.83	29.83	29.83	29.83
7 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet of the previous year		**	798.63	1128.15	*	5942	798.61	1127.95
8 Earning Per Share (of Rs. 5/- each) (for continuing and discontinued operations)-	0000				1 3534			5554171.84
(a) Basic (in Rs.)	0.90	6.02	14.76	30.46	0.98	5.98	14.79	30.42
(b) Diluted (in Rs.)	0.90	6.02	14.76	30.46	0.98	5.98	14.79	30.42

The above is an extract of the detailed format of Quarter and Financial Year ended March 31, 2023 financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter and Financial Year ended March 31, 2023 financial results are available on the website of BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com) and Company's website (www.aajtak.in)

2. The above results have been reviewed by the Audit Committee and have been approved and taken on record by the Board of Directors of the Company at their respective meetings held on May 16, 2023.

For and on behalf of the Board of Directors of T.V. Today Network Limited

Aroon Purie Chairman and Whole-Time Director DIN: 00002794

financialexp.epap.in

Date: May 16, 2023

Place: Noida

मुंबई बंदर प्राधिकरणाने २०२२-२३ या वर्षात ६३.६१ दशलक्ष मेट्रिक टन इतक्या सर्वोच्च वाहतुकीची हाताळणी

मुंबई बंदर प्राधिकरणाने २०२२-२३ या वर्षात ६३.६१ दशलक्ष मेळ्कि टन इतक्या सर्वोच्च वाहतुकीची हाताळणी केली असून गेल्या वर्षीच्या (४९.८९ एमएम तुलनेत ۶.२१% वृद्धीची नोंद केली आहे. मुंबई बंदराने केलेला वाहतूकीच्या हाताळणीचा हा आतापर्यंतचा उच्चांक असून यापूर्वी २०१६-१७ या वर्षातील ६३.०५ दशलक्ष टनांच्या सर्वोच्च कामगिरीला मागे टाकले आहे.

या कामगिरीची काही प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रम ाणे :

द्धीपम जवाहर ध्ये खनिज तेलाच्या हाताळणीचा 93.29 दशलक्ष टनांचा आतापर्यंतचा उच्चांक(२०२१-२२ मध्ये २०.५४ दशलक्ष टन) पोलादाच्या मालवाहतुकीत दशलक्ष टन) गेल्या वर्षीच्या तुलनेत २८.४२%

ट्रान्सशिपमेंट कार्गो (लोहखनिज, कोळसा इ.) यांच्या हाताळणीचा १४.९५ दशलक्ष टनांचा आतापर्यंतचा उच्चांक.

> : कोविड क्रुझ

> > जाहीर नोटिस

ी, आमचे अशिल श्री. अमित कलयाण पेडणेकर यां

लेल्या माहिती व कागदपत्रानुसार, खालील नमू लेली सद्निक्ची मिळकत खरेदी क्रून श्रीरा

फायनान्स लिमिटेड, बदलापूर पूर्व शाखेमध्ये गहाण/ तारण ठेवण्याचे आयोजले आहे.

अनुसया श्रीमंत पवार ह्या फ्लॅट नं. बी/१०८, पहिला मजला, क्षेत्रफळ ३९० चौ फूट बिल्टअप, ओम श्री महावीर को ऑप हौसिंग सोसायटी लिमिटेड, दिनदयाळू क्रॉस रोड,

ऑप होसिंग सोसायटी िमेर्निटेड, दिनदयाळ कॉस रोड, ठाक्स्ताडी, डॉबिवली (ग) सदर मिळकतीच्या मूळ / खऱ्या मालक होत्या. अनुस्या श्रीमंत पवार यांचा दि. १३/०६/००१२ रोजी निभर झाले असून त्यांच्या पश्च्यांत त्यांना श्री. विजय श्रीमंत पवार - मुलगा, सौ. मनीषा विलास थोरात - विवाहीत मुलगी आणि श्री. अवल विठ्ठल राणे - जावई असे वारस आहेत. अनुसया श्रीमंत पवार यांचे पती श्रीमंत एन पवार यांचे सुद्धा दि. ०१/०७/००५ रोजी निथन झालेठे आहे. तसेच अनुसया श्रीमंत पवार यांचे विवाहित मुलगी सविता अचल राणे यांचे सुद्धा दि. २९/०४/२०२० रोजी विवाहित मुलगी सविता अचल राणे यांचे सुद्धा दि. २९/०४/२०२० रोजी विवाहित मुलगी सविता अचल राणे यांचे सुद्धा दि.

तरी वरील उललेखित सोसायटीकडन सर्व कारदेशी

बाबींची पूर्तता करून सदरचा फ्लॅंटचे डीअर अनुसंया श्रीमंत पवार यांचा मुलगा श्री. विजय श्रीमंत पवार यांचे नावे केठूेला आहे. तसेच श्री. विजय श्रीमंत पवार सदरहू

फ्लॅट श्री सुधीर संखाराम कोटकर यांना दि. १८/०२/२० रोजी सह दुय्यम निबंधक कार्यालय, कल्याण ३, दस्त ब्र २००४ /२०२२ अंतृंगत नोंदणी झालेल्या विक्री करार नाम्य

विकला आहे आणि श्री. सुधीर सखाराम कीटकर यांनी दि ०३/०४/२०२३ रोजी सह दुय्यमनिबंधक कार्यालय, कल्याण ४, द्स्त क्रू. ४५६१/२०२३ अर्तगत् श्री. अमित् कल्याण

पोक्य श्री कलगापयञ्चतंत्रप्रेडपोक्य आणि सौ क्रित

ञ्जवन्स, त्रा.चन्यूनान वसावत पड्जाकर जालि सा. चर्गवत ल्याण पेडणेकर यांना विक्री देण्याबाबत करारनाम दुणी करून दिलेला आहे. श्री. अमित कल्याण पेडणेक

श्रीराम फायनोन्स लिमिटेंड कडून गृह कर्ज घेणे करिता रील उल्लेखित सदनिका गहाण ठेवणार आहेत.

तरी वरील उल्लेखित मिळकती संदर्भात कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेचा गृहाण, दान, दावा, वारसा, करार,

न्तराधिकार, मृत्यूपत्र, देवाणघेवाण, भार, कुटुंब व्यवस्था, प्रायालय हुकूम किंवा आदेश, बक्षिस, फरोक्त लेखी किंवा ोंडी करार, जमीन, विश्वस्त, ताूरण, अद्लाबदूल, साठ्

करार अन्यथा इतर कोणत्याही कराराने अधिकार

कसलाही हक्क, असल्यास अशा व्यक्तीने, संस्थेने हि नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसाचे आत खाली सह्री क्रणार यांच्या खालील पत्यावर दस्तावेज/पूरावा

सहित लेखी कळवून आपला हक्क, सत्ता, संबंध, अधिकार असल्याचे शाबीत करावे अन्यथा सदर फ्लॅटच्या व्यवहारा बाबत कोणा्चीही कोणतीही हरक्त नाही किंवा असल्यासू

तो त्यांनी सोडून दिला आहे असे समजले जाईल याची

निंद प्राची १ए, तळ मजला, विमल सी. एच. एस, **सही/-**एम पी रोड, विष्णूनगर, डॉबिवली (प). **ॲड. सचिन सातरकर**

४२१२०२. दिनांक: १७/०५/२०२३ वकील

मुंबई, दि.१६ : महामारीनंतर २०२०-२१ आणि २०२१–२२ या वर्षात कोणतीही

ॲक्टिव्ह टाईम्स आणि मुंबई लक्षदीपमध्ये दिनांक १२.०४.२०२३ रोजी प्रकाशित वृत्तपत्र सूचना

आहे की, श्री. मुलचंद जेठाराम मिस्त्री यांनी इंड.युनिट खरेदी व प्राप्त केले होते, यांचे 0८.0५.२00१ रोजी निधन झाले आणि श्रीमती मणीबेन मुलचंद मिस्त्री (पत्नी) यांचेही यापुर्वीच ०६.०४.२००१ रोजी निधन झाले होते. जे चुकीने नमुद आहे म्हणून सदर शुद्धिपत्रक असे वाचावे की, श्री. मुलचंद जेठाराम मिस्त्री यांनी इंड.युनिट खरेदी व प्राप्त केले होते, यांचे 0८.0५.२00१ रोजी निधन झाले आणि <mark>श्रीमती</mark> मणीबेन मुलचंद मिस्त्री (पत्नी) यांचेही 0६.0४.२00१ रोजी निधन झाले. पुर्वीच्या जाहीर सुचनेतील इतर सर्व घटक अपरिवर्तीत

> कुमारी अंकिता सी. जैन वकील उच्च न्यायालय

PUBLIC NOTICE Notice is hereby given that the origin Share Certificate No. 111 for 5 share Rs. 50/- each serialized 551 to 555 tanding in the name of our member Sh

SHRIRAM J.VIG issued by Nityanar aug. Co-Operative Housing td.,(Regd. No. BOM/HSG/942, Date **12/4/1965)** R. C. Marg, Chembu Mumbai- 400074., in respect of Flat No. n 1st floor of Society's building No. 2-A ave been lost/misplaced and the sai member has applied to the Society for ssuance of Duplicate Share Certificate in eu thereof. If any body has any objection or issuing of Duplicate Share Certificat or any claim by way of sale, exchange nortgage, gift, trust, inheritance, tenance possession, lease lien, easemen ccupancy rights or otherwise over th said shares may lodge their objection claim against issue of Duplicate) Sha Certificate within 15 days of publication their notice, failing which the Society sha be at liberty to issue the Duplicate Shar Certificate to the said applicant membe and thereafter claim if any shall be treate is waived and shall not be entertained.

> For and on behalf o The Nitvanand Bau Co-Operative Hsg. Society Ltd Sd/- (NIRPALSINGH BACHHER) Hon. Secretar

Date: 17/05/202

PUBLIC NOTICE

The public notice is hereby given that n client Shri Raiesh Babubhai Makwa and Shri Bharat Babubhai Makwana the joint member of Alta Monte Tower Co-Operative Housing Society, Flat No 302, 3rd floor, Tower C, Off Western Express Highway, Kurar Village, Malar (East), Mumbai 400067 along with SMT JASWANTIBEN BABUBHAI MAKWANA and holding jointly Shares 0071 to 008 bearing Certificate no. 008 & Flat No. 30 in the Building of the said Society Whereas SMT. JASWANTIBEN BABUBHAI MAKWANA died o 12/10/2022 and she had nominated he son i.e. my client for the above saic properties in the Building of this Society And whereas my client is also the sole legal heir of SMT. JASWANTIBEN BARUBHAI MAKWANA and it is desired by my client to be admitted to the nembership of the Society also for the share of above said properties of SMT JASWANTIBEN BABÜBHAI MAKWANA in this Building of this Society so as to enable them to hold 100% share of the said property absolutely for them.

Any person/s having claim/ objection, right, title or interest of any nature never in the ahove said and with regard to aforesaid transfer by way of sale, gift, lease, inheritance exchange, mortgage, charge, lien, trust possession, easement, attachment of otherwise howsoever should intimate their objections, if any in writing within 14 days from the publication of this notice failing to which, the claim of the such person/s, if any, will deemed to have beer waived and/or abandoned for all intents and purpose.

Mohib N. Khan . Advocate

आंतरराष्ट्रीय क्रूझ जहाजे बंदरांमध्ये दाखल झाली नव्हती. २०२२-

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. श्रीमती आशा वेजय वाणी. विजय मोहनलाल वाणी. जयेश विजय त्राणी आणि संजय रामचंद्र गुजर, संतोष रामचंद्र गुजर यांच्या दरम्यान झालेला जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई येथे नोंदणीकृत दिनांव १८.०६.१९९२ रोजीचा मुळ विक्री करारनाम हरवला आहे आणि अद्यापी सापडलेले नाही याबाबत भोईवाडा पोलीस ठाणे येथे नोंद क्र.४०६८७-२०२३ नुसार दिनांक १६.०५.२०२३ रोजी तक्रार नोंद केली आहे.

जर कोणास सापडल्यास कृपया संजय रामचंद्र गूजर s, गुजर निवास, गोखले सोसायटी लेन, परळ नुंबई-१२, मोबा.क्र.:९८६९४४१५०० येथे मुळ द्स्तावेज कळवावे. ५, गुजर निवास, गोखले गोसायटी लेन, परळ, मुंबई-१२, गाव परळ, तालुक गरळ, जिल्हा मुंबई, राज्य महाराष्ट्र येथील जागेचे पर्व भाग व खंड.

दिनांक: १७.०५.२०२३ ठिकाण: मुंबई

सही/ संजय रामचंद्र गुज ५, गुजर निवास, गोखले सोसायटी लेन परळ, मुंबई-४०००१२

जाहीर सूचना

याद्वारे माझे अशील १. श्री भरतकुमार रतिलाल शोह २. श्री राजेश कुँमार **रतिलाल शाह** जे सदनिका क्रमांक बी/ ४०५, चौथा मजला, देव दर्शन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, महाराजा अग्रसेन मार्ग, भाईंदर पश्चिम, तालुका आणि जिल्हा ठाणे ४०१ १०१ चे संयुक्त मालक आहेत, यांच्या वतीने सूचित करण्यात येत आहे मेसर्स गुणवत राय अँड कंपनी यानी वरील प्रमाणे नमूद केलेली सदनिका श्री मोहनचंद्र कुरूप याना अग्रीमेंट फॉर सेल दिनांकीत ०२/१०/१९८१ अनुसार विक्री केली श्री गोविंद वल्लभदास भाटिया याचे ०७/०५/२०२२ रोजी मुंबई येथे निधन झाले. श्री मोहनचंद्र कुरूप यांनी वरील प्रमाणे नमूद केलेली सदनिका श्री राजकृष्ण एस. पंड्या यांना अग्रीमेंट फॉर सेल दिनांकीत १४/१०/१९८१ अनुसार विक्री केली. श्री राजकृष्ण एस. पड्या यांनी वरील प्रमाणे नमूद केलेली सदनिका श्रीमती प्रभाबेन आर शाह आणि श्री भरतकुमार आर शाह आणि श्री राजेश कमार आर शाह यांना अग्रीमेंट फॉर सेल दिनाकीत १२-०९-१९९५ च्या अनुसार विकी केली. श्रीमती प्रभाबेन आर शाह यांचे १९/१०/२०१० रोजी निधन झाले आणि श्री रतिलाल शाह याचे १४/०४/१९९० रोजी निधन झाले रिलीज डीड दिनांकीत ०१/०६/२०२१ च्या अनुसार १, श्री अरविंद रतिलाल शाह (मुलगा) २. श्रीमती दिना दिनेश शाह (मुलगी) ३ श्रीमती रेखा धनेश शेठ (मुलगी) ४. श्री सुरेश रतिलाल शाह (मुलगा) ५. श्री केतन रतिलाल शाह मुलगा) यानी सदरील सदनिकेत असलेले .. त्याचे हक्क, हक्क संबंध आणि स्वारस्य तसेच समभाग १. श्री भरतकुमार रतिलाल शाह २. श्री राजेश कुमार रतिलाल शाह याच्या नावे रिलीज केले आहेत. त्यानतर ते सदरील सदनिकेचे मालक झाले आहेत. आता ते वरील प्रमाणे नमूद केलेली सदनिका कोणत्याही इच्छूक खरेदीदारास विक्री करू इच्छित आहेत. जर कोणत्याही व्यक्तीचे वरील प्रमाणे नमूद केलेल्या सदनिकेच्या विक्री संदर्भोत आमचे अशिलांवर हरकत असेल किंवा अन्य कोणत्याही वारसदाराचा सदरील सदनिकेच्या संदर्भात विक्री, हस्तांतरण वारसा, तारण, लीज, टायटल, स्वारस्य आदींच्या माध्यमातून कोणत्याही स्वरूपाचा दावा किंवा हक्क संबंध असेल तर त्याने । तिने / त्यांनी आपले दावे किंवा हरकती लेखी स्वरूपात आपल्या दाव्याच्या तसेच हरकतीच्या पुष्टचर्थ आवश्यक त्या कागदोपत्री पुराव्यांसह निम्नस्वाक्षरीकार याच्याकडे हीँ सूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १४ दिवसात सादर करणे आवश्यक आहे. १४ दिवसाची मुदत

अशील सदरील सदिनका कोणत्याही इच्छुक खरेदीदारास विक्री करण्याची/ . इस्तातरित करण्याची पुढे सुरु करतील दिनांक : १७/०५/२०२३ आर. एल. मिश्रा ऍडव्होकेट, हायकोर्ट, मुबई

कार्यालय क्रमांक २३, १ ला मजला,

सनशाईन हाईट्स, रेल्वे स्थानकाच्या जवळ,

नालासोपारा, जिल्हा : पालघर- ४०१२०९

उलटून गेल्यानंतर कोणत्याही दाव्याचा

वेचार केला जाणार नाही आणि असे

समजण्यात येईल की सदरील सदनिका ही

निर्वेध आणि बाजारयोग्य आहे आणि माझे

SUUMAYA INDUSTRIES LIMITED

CIN: L18100MH2011PLC220879

Regd. Off: Wing B,

Date: 17/05/2023

Goregaon (East), M

EXTRACT OF CONSOLIDATED AUDITED FINANCIAL FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 3:	RESULTS
Tel. No. 022-69218000 Website: www.suumaya.com Email: sil.cs@Suumaya.com	
Goregaon (East), Mumbai - 400063, Maharashtra	SUUMA
Rega. Oπ: wing B, 20th Floor, Lotus Corporate Park, western Express Highway,	

	(Rs. In Crores)								
Sr.	Particulars Particulars	(Quarter Ende	Year Ended					
No.	raiticulais	Audited	Audited Unaudited Audited		Audited				
		31.03.2023	31.12.2022	31.03.2022	31.03.2023	31.03.2022			
1	Total Income from Operations (Net)	27.23	141.39	1,802.37	663.48	12,816.24			
2	Net Profit for the period before tax and exceptional items	(473.41)	10.40	243.04	(467.98)	1,310.46			
3	Net Profit for the period after tax and exceptional items	(473.41)	0.65	181.98	(467.98)	872.56			
4	Total Comprehensive Income for the period after tax								
	(Comprising Net Profit for the Period after tax and other								
	Comprehensive Income after tax)	(476.24)	1.15	181.98	(470.32)	872.56			
5	Paid of Equity Share Capital (Face Value Rs.10/- each)	61.14	61.14	30.57	61.14	30.57			
6	Other Equity	-	-	_	850.71	1,339.38			
7	Basic & Diluted Earnings per Share of								
	Rs. 10/- each (in. Rs.) Not Annualized								
	Basic	(7.79)	0.02	5.95	(7.69)	28.55			
	Diluted	(7.79)	0.02	2.88	(7.69)	13.83			

Notes

Place : Mumbai

Date: May 15, 2023

The above consolidated financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at the

respective meetings held on 15th May, 2023. The statutory auditors have carried out audit of the aforesaid financials. The Consolidated Financial Results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS" prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 ("the Act") read with relevant rules issued thereunder and other accountin principles generally accepted in India and in terms of Regulation 33 of the Securities Exchange Board of India (Listing Obligations an Disclosure Requirements) Regulations, 2015

There were no investor complaints pending at the beginning of the quarter or lying unresolved at the end of the quarter. During the quarter, the Company has not received any investor complaints. The above is an extract of the format of Quarter and Year ended financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the above is an extract of the format of Quarter and Year ended financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the above is an extract of the format of Quarter and Year ended financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the above is an extract of the format of Quarter and Year ended financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the above is an extract of the format of Quarter and Year ended financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the above is an extract of the format of Quarter and Year ended financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the Action (No. 100).

the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter and Year ended financial results are available on the Stock Exchange Website at www.nseindia.com and on the Company's website a Key Numbers of Standalone Financial information:-(Rs. In Crores

Quarter Ended Year Ended **Particulars** Audited Audited Audited Unaudited 31.03.2023 31.12.2022 31.03.2022 31.03.2023 31.03.2022 Total Income from Operations (Net 7.89 22.83 155.43 Net Profit for the period before tax (94.83)(58.34)(282.96)(154.77)(296.15)(154.77)(94.83)(58.34)(282.96)(296.15)Net Profit for the period after tax Total Comprehensive Income for the period after tax (Comprising Net Profit for the Period after tax and othe Comprehensive Income after tax) (94.83) (58.34)(282.96)(154.77)(296.15)

By order of the Board of Director For Suumaya Industries Limited

Chairman & Managing Director DIN: 06995765

जाहीर सूचना

२३मध्ये आंतरराष्ट्रीय क्रूझ

सेवा सुरू झाल्या आणि मुंबई

बंदराने २० आंतरराष्ट्रीय आणि

७१ स्थानिक क्रूझ जहाजांची

जाहीर नोटीस

माझे अशिल आराधना को-ऑप.हौ.सो.लि.

नवघर रोड, भाईंदर (पूर्व) ४०११०५ या

संस्थेतील अ ३०७ चे सभासद श्री बाळकृष्ण

राजाराम झारकर यांचे दिनांक ०८/०४/२०१४

रोजी निधन झाले असून त्यांनी नामनिर्देशन

केलेले नाही. माझे अशिल या नोटीसीने

संस्थेच्या भांडवलात, मालमत्तेत असलेले मयत

सभासदांचे भाग व हितसंबध हस्तांतरीत

करण्यासंबंधी मयत सभासदांचे वारसदार

किंवा अन्य मागणीदार, हरकतदार यांच्या

कडन हक्क मागण्या, हरकती मागवण्यात येत

आहेत. हि नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या

तारखेपासून **१५ दिवसांच्या** आत त्यांनी

हरकती तसेच संबधीत कागदपत्राचे पुरावे

संस्थेच्या कार्यालयात किंवा संस्थेच्या

सचिवानकडे सादर करावेत अन्यथा

कोणाचीही हरकत नाही असे समजुन अर्जदार

वारसांच्या नावे संस्थेचे सभासदत्व दिले जाईल

त्यानंतर येणारी हरकत संस्थेच्या पदाधिकारी

जी-८ हंसा अर्पा. गोडदेव भाईदर (पूर्व)

जहिर नोटिस

वसई येथील मा. श्री. आर. एच. नाथाणी, दिवाणी

न्यायाधिश वरिष्ठ स्तर, वसई यांचे न्यायालयात

Vimlaben Mohanlal Modi ...जजमेंट डेटर

B 107, Ekvira apart. Ramchandra nagar, gandhi chowk, virar east 401305 Rameshbha Mohanlal Modi

floor, in the building known as Diamond plaza

Tulinj, vasai land bearing no. Pardi no. 2, at village Tulinj, Tal. Vasai, Dist. Palghar. ज्या अर्थी सदरचे डीकी होल्डर हयांनी मे. दिवाणी

न्यायाधीश (व. स्तर) वसई यांच्या कोर्टात

प्रस्तुतचा रेग्युलर दरखास्त क. ११७ / २०२२

त्याअर्थी असे जाहीर करण्यात येते की सदर

रेग्यलर दरखास्त क्र. ११७/२०२२ मध्ये. जे. डी

यांच्यावर प्रत्यक्ष नोटीसीची बजावणी झालेली

नसल्यामुळे ही जाहीर नोटीस प्रसिध्द करीत

आहेत. तरी सदर जे. डी. अगर त्यांचे प्रतिनिधींनी

त्यांची बाजु मांडण्यासाठी ही नोटीस प्रसिध्य

झाल्यापासून ३० दिवसांच्या आत उपरनिर्दिष्ट

प्रकरणी सामील होउन आपले लेखी म्हणणे

नोंदवावे आणि तसेच या लेखावरुन असे

कळविण्यांत येते कीं सदरहु मुदतीत आपले लेखी

म्हणणे न आल्यास न्यायालय डीकी होल्डरचे

म्हणणे ऐकुन प्रस्तुतच्या अर्जात निकाल देण्यांत

देईल याची संबंधीतांनी नोंद घ्यावी. सदर प्रकरणी

पुढील तारीख १७/०६/२०२३ रोजी नेमण्यात

आज दि. १५/०५/२०२३ रोजी माझ्या सहीनिर्श

CORRIGENDUM

In the Public Notice of M/s. Bhogale

& Associates, Advocate, published

in this Paper on 21/01/2023

inadvertently date of death of Mrs

Usha Gautam Mehta has been

mentioned as "09-01-2020" instead

of "09-01-2022"., So now read the

date of death of Mrs. Usha Gautam

Mehta as 09-01-2022. Error i

Sd/- M/s Bhogale & Associate

PUBLIC NOTICE

the registered bye-laws of the society i available for inspection by the claimants/ objectors, in the office of the

society/ with the secretary of the

society between **7 P.M.** to **9 P.M.** from the date of publication of the notice till

The Piramal Co-Op. Housing Soc. Ltd

सौमिकृत उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस

ठिकाण: मुंबई

the date of expiry of its period.

Place: Mumbai

दिवाणी न्यायालय व. स्तर, वसई

व न्यायालयाच्या शिक्यानिशी दिली

B 107, Ekvira apart, Ramchandra naga gandhi chowk, virar east 401305 Both also residence of-flat no. 204, admeasuring 335 sq. ft, 2nd

M/s. Bizloan Private Limited

Vimlaben Mohanlal Modi

दाखल केलाँ आहे.

आली आहे.

विरुध्द

रेग्यूलर दरखास्त क. ११७/२०२

ने. ता. : १७/०६/२०२३

...डीकी होल्डर

नि.क.: ०

ॲड. दत्तप्रसाद राईलकर

दिनांक: १७/०५/२०२३ **संस्थेचे वकील**

यांचेवर बंधनकारक नसेल

हाताळणी केली.

मबहाहुर कृष्णा सिंग यांचा मृत्यू 13/01/2023 या दिवशी झाला. माझ्या पतिचे गाडी क्रमांक : MH47 AD/3855 असन त्याचा परमीट न. 4556/ BO/2018 वैधताः 16/4/2023 आहे. मी त्यांची पत्नी श्रीमती सीतादेवी रामबहाहुर सिंग असून रिक्षाचे परिमट माझ्या नावावर करण्यासाठी क्षेत्रीय व कार्यालयीन अनेक संबंधितांना विनंती केली आहे. तरी कुणालाही आपत्ती किंवा हरकत असेल तर १५ दिवसात उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, बोरिवली, मुंबई येथे आपली तक्रार करावी.

प्रार्थी:- श्रीमती सीतादेवी रामबहाद्वुर सिंग पत्ता:- यनिट नंबर-२९, आरे मिल्क कॉलनी. गोरेगाव, (पूर्व) मुंबई- 400 065

जाहिर नोटीस

यादारे सूचना दिली आहे की, मी अतिश अशोक गांगुर्डे प्रवासात असताना कोटक महिंद्रा प्राईम लि. बँक फाइल क्रमांकः ४५२८७ हरवले आहे. पोलीस गहाळ तक्रार क्रमांक: ५७२/२०२३, दि. १३/०५/२०२३ ची नोंद करण्यात आली आहे. कोणाला सापडल्यास कृपया माझ्याशी मोबाईल क्रमांक

> सही/ अतिश अशोक गांगुर्डे

९८२०१६८०८९ वर संपर्क साधा.

हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड संपर्क पता: कार्यालय क्र.बी-३०५, बीएसईएन टेक मार्क, प्लॉट क्र.३९/५ य ३९/५ए, सेक्टर ३००, वागी समोत, roHousing रेल्वे स्टेशन, वागी, नवी मुंबई, महाराष्ट्र-४०७७०३. नॉवणीकृत कार्यालय: ०९, कम्युनिटी सेन्टर, बसंत लोक, वसंत विहा न्य विल्ली-११००५७. दर.:०११-४९२६७०००, ई-मेल:customer.care@herohfl.com, रोल फ्री क्रमांकः १८०० २१२ ८८००, चेबसाईट:www.herohousinggfinance.com सीआयएन:युद५१२४डीएल२०१६पीएलसी३०१४८

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता) (परिशिष्ट ४ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) पहा)

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत हीरो हौिसंग फायनान्स लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वरं असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करण्यास सांगण्यात आले होते

कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार आणि सर्वसा जनतेस सचना देण्यात येत आहे की. अधोहस्ताक्षरितांनी सदर कायद्याचे कलम ८ सहवाचिता सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम १३ चे उपकलम (४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील

विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवह रु नये आणि सदर मालमत्तेसह खालील स्वाक्षरीकर्त्यांच्या अनुमतीशिवाय व्यवहार केलेला असल्यास त्यांर्न **हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड** यांच्याकडे देय रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करावे.

कर्जदार यांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतुदीनुसार प्रतिभू

मालमत्ता सोडविण्यासाठी वेळ उपलब्ध आहे.							
कर्ज खाते	कर्जदार/कायदेशीर वारसदार/	मागणी सूचना तारीख/ एकूण	ताबा				
क्र.	कायदेशीर प्रतिनिधीचे नाव	देय थकबाकी रक्कम (रु.)	दिनांक				
HHFVASHOU	राजेंद्र मधुकर साळवे,	२०.०२.२०२३,	१५.०५.२०२३				
20000007707	छाया राजेंद्र साळवे,	१६.०२.२०२३ रोजी देय	(सांकेतिक)				
	तेजस्वी राजेंद्र साळवे	ক. १८,७५,००६/-					
प्रतिभत मालमना /म्थावर मालमना /तारण मालमनेचे वर्णन: फ्लॅट जागा क १५०८, १५वा मजला इमारत व विंग-×							

गिएच (लक्ष्मण डायरे अपार्टमेंट) म्हणून ज्ञात प्रकल्प, क्षेत्रफळ सुमारे २८.५० चौ.मी. रेरा (कार्पेट क्षेत्र), गट क्र.८० , ७८/१, ७९, गाव वाळिवली, तो. अंबरनाथ, जिल्हा ठाणे. कुळगाव बदलापूर महानगरपालिकेच्या मर्वादेत. लॉटच्या चतुसिमा: पुर्वेस: शिव दर्शन कॉम्प्लेक्स; पश्चिमेस: धरती टॉवर; उत्तरेस: मोकळी जागा; दक्षिणेस: गळिवली गाव रोड.

सही/- प्राधिकृत अधिकारी, हिरो हौसिंग फायनान्स लिमिटेडकरिता दिनांक: १७.०५.२०२३

NOTICE

Shri Anwar JamaluddinBhairagdara member ofRehman Co-operative Housing Society Ltd. having address at 15/31, Dr.Mascarhenas Road, Mustafa Bazar Naka, SantSavta Marg, Mazgaon, Mumbai – 400 010 and holding Flat No. 16, Ground Floor, Rehman Co-operative Housing Society Limited (Abba Gani Manor)in the building of the society, died on 23.12.2022 without making any

The society hereby invites claims and objection from the heir or other claimants/objector or objections to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15days from the publication of this notice, with copies of such document and other proofs in support of his/her their claim/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital property of the society. If no claim/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the Bye-laws of the society. The claims/objections, is any received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under Bye-law of the society. A copy of the registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the Secretary of the Society and the Society Manager having Contact No. 9773785921 from thedate of

Date :17/05/2023

nomination.

For and on behalf of The RehmanCo-operative Housing Society Ltd. Hon, Secretary

सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड 🗨 SURYODAY

publication of this notice till the date of expiry of its period.

सीआयएन : एल६५९२३एमएच२००८पीएलसी२६१४७२ शारदा टेरेसेस, प्लॉट क्र.६५, सेक्टर - ११, सीबीडी बेलापुर, नवी मुंबई - ४०० ६१४. वेबसाइट : https://www.suryodaybank.com, दूर.क्र. : (०२२) ४०४३ ५८००

दि. ३१.०३.२०२३ रोजी संपलेली तिमाही व वर्षाकरिताचे लेखापरीक्षित वित्तीय निष्कर्ष

the Pikawal Co-operative housing						(*. enein)
Society Ltd. having, address at Piramal	अ.	तपशील	तिमाही	तिमाही	वर्ष अखेर	वर्ष अखेर
Nagar, Bldg. No. 1, S.V. Road,	豖.		अखेर	अखेर		
Goregaon (West), and holding Flat /	1		३१.०३.२०२३ लेखापरीक्षित	३१.०३.२०२२ लेखापरीक्षित	३१.३.२०२३ लेखापरीक्षित	३१.०३.२०२२ लेखापरीक्षित
Tenement No. A wing 19 & 20 in the	\vdash					
building of the society, died on 15th	٤.	परिचालनातून एकूण उत्पन्न	३६,३४१	२५,६५५	१,२८,११०	१,०३,५३८
November, 2022 without making any	٦.	कालावधीकरिता (कर, अपवादात्मक व				
nomination.	1	अतिविशेष बाबीपूर्व) निव्वळ नफा/तोटा	५,०२३	(६,३६३)	१०,०८६	(१२,७०६)
The society hereby invites claims or	₹.	करपूर्व कालावधीकरिता (अपवादात्मक व				
objections from the heir or heirs or	1	अतिविशेष बाबीपश्चात) निव्वळ नफा/तोटा	५,०२३	(६,३६३)	१०,०८६	(१२,७०६)
other claimants/ objector or objectors to	٧.	करपश्चात कालावधीकरिता (अपवादात्मक व				
the transfer of the said shares and	1	अतिविशेष बाबीपश्चात) निव्वळ नफा/तोटा	३,८९१	(४,८१२)	৬,৬৬০	(९,३०३)
interest of the deceased member in the	ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न				
capital/ property of the society within a	1	(कालावधीकरिताचा (करपश्चात) नफा/(तोटा)				
period of 15 days from the publication	1	व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात)				
of this notice, with copies of such	1	यांचा समावेश)	टीप २ पाहा	टीप २ पाहा		टीप २ पाहा
documents and other proofs in support	ξ.	प्रदानित समभाग भांडवल	१०,६१६	१०,६१६	१०,६१६	१०,६१६
of his/ her/ their claims/ objections for	૭.	राखीव (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता)#	१,४७,८५७	१,३९,८९६	१,४७,८५७	१,३९,८९६
transfer of shares and interest of the	८.	सीक्युरिटीज् प्रीमियम अकाऊंट	१,१८,६५३	१,१८,७१४		१,१८,७१४
deceased member in the capital/	٩.	निव्वळ संपत्ती	१,४२,९१७	१,४५,१५६	१,४२,९१७	१,४५,१५६
property of the society. If no claims/	१०.	थिकत कर्जे	२,७६,५४१	२,५५,१३४	२,७६,५४१	२,५५,१३४
objections are received within the	११.	थिकत पुनरावर्ती प्राधान्य शेअर्स	-	-	-	-
period prescribed above, the society	१२.	कर्ज समभाग प्रमाण	१.७५	१.७०	१.७५	१.७०
shall be free to deal with the shares and	१३.					
interest of the deceased member in the	1	(अखंडित वखंडितपरिचालनाकरिता)				
capital/ property of the society in such	1	(अपवादात्मक बाबींपूर्व व पश्चात)				
manner as is provided under the bye-	1	अ) मूलभूत	३.६६	(४.५३)	७.३२	(८.७६)
laws of the society. The claims/	1	ब) सौम्यीकृत	३.६६	(४.५३)	७.३२	(८.७६)
objections, if any, received by the	१४.		-	-	-	-
society for transfer of shares and	१५.	डिबेंचर विमोचन राखीव	-	-	-	-
interest of the deceased member in the	#	संबंधीत वित्तीय वर्षाची लेखापरीक्षित आकडेवारी				
capital/ property of the society shall be		संबंधीत तिमाही अखेरची आकडेवारी वार्षिकीकृत	नाहीत.			
dealt with in the manner provided under	टीप					
the bye-laws of the society. A copy of	٧.	 वरील विवरण हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोः	चन आवश्यकता)	विनियमन. २०१५	च्या विनियमन ३	३ व ५२ अंतर्गत
the registered hyp-laws of the enciety is	1 "			, , , ,		

वरील विवरण हे सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ व ५२ अंतर्ग स्टॉक एक्सचें जेसकड़े दाखल करण्यात आलेल्या कालावधीकरिताच्या विस्तृत प्रारूपाचा सारांश आहे कालावधीसमाप्तीकरिताच्या वित्तीय आकडेवारीचे संपूर्णप्रारूप स्टॉक एक्सचेंज वेबसाइट्स बीएसई www.nseindia.com व बँक वेबसाइट www.bseindia.com http://www.suryodaybank.com वर उपलब्ध आहे एकूण सर्वसमावेशक उत्पन्न आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्नाशी संबंधित माहिती सादर केलेली नाही कारण इंड एएर

अद्याप बँकेला लागू करण्यात आलेली नाही.

बास्कर बाब् रामचंद्र

डीआयएन : ०२३०३१३२

दिनांक : १५.०५.२०२३

Hon. Secretary Date: 17/05/2023 मित्सू केम प्लास्ट लिमिटेड

सीआयएनः एल२५१९१एमएच१९८८पीएलसी०४८९२५ नोंदणीकृत कार्यालयः ३२९, गाला कॉम्प्लेक्स, ३रा मजला, दिनदयाळ उपाध्याय मार्ग, मुलुंड (प.), मुंबई–४०००८०.

दूर.:०२२-२५९२००५५, ई-मेल:investor@mitsuchem.com ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरीता लेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु.लाख) संपलेले संपलेले तिमाही १२ महिने 38.03.83 32.03.23 32.03.22 32.03.22 लेखापरिक्षित अले खापरिक्षित नेखापरिक्षित ले खापरिक्षि ८३१६.५ २५८८६.४ कर व अपवादात्मक बाबपुर्व साधारण प्रक्रियेतून नफा/(तोटा) ४१३.५३ १४८३.३५ करपूर्व नफा/(तोटा) ४१३.५३ 446.86 १४८३.३१ १६४०.९६ एकूण इतर सर्वंकष उत्पन्न, कराच्या एकूण (4.68 0.96 (५.७६) 0.86 एकुण सर्वंकष उत्पन्न 328.88 338.88 ११७४.७० ११५०.९६ भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु.१०/- प्रती भाग) १२०७.२६ १२०७.२६ १२०७.२६ १२०७.२६ इतर समभाग मागील लेखा वर्षाच्या ताळेबंदपत्रकानुसार पुर्नमुल्यांकित राखीव वगळून 4034.08 3८८४.४७ मूळ उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस) 9.43 2.68 9.66

ाताराच्या टीपा: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक, वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना बीएसई लिमिटेडच्या आणि कंपनीच्या www.mitsuchem.co

मित्सू केम प्लास्ट लिमिटेडकरित सही/



POONA DAL AND OIL INDUSTRIES LIMITED Regd. Office: E-2,Kurkumbh,MIDc,Tal-Daund,Dist-Pune 412208 Corp. Off: 71/A, Hadapsar Industrial Estate, Pune - 411 013.

Tel. No. (020) 26816020/24 • Fax 26816021
• Email Id : pdoil@pdbmgroup.com • ClN : L15313PN1993PLC070263

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 47 read with Regulation 29 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulation, 2015 that a meeting of the Board of Directors scheduled to be held on Saturday the 27th day of May, 2023 to inter-alia consider and take on record the Audited Financial Results for the year ended 31st March 2023 at the corporate office of the company at 71/A, Industrial Estate, Hadapsar, Pune-411013

In this connection as per the Company's Code of Conduct to regulate, monitor and report in trading by Insiders, adopted by the Board pursuant to SEBI (Prohibition of Insider trading) regulation, 2015 the trading window for dealing in the securities of the company shall remain closed for the specified persons till 48 hours from the conclusion of the meeting for the purpose of announcement of the aforesaid results

PRADIP P. PARAKH

(DIN: 00053321)

(CHAIRMAN & MANAGING DIRECTOR) Place: Pune Date: 16.05.2023

सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (परसेवा)

मुंबई शहर नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित, मुंबई शॉप नं. १९, पृथ्वीवंदन को.ऑप. हौ. सोसा. ना. म. जोशी मार्ग पोलीस स्टेशनच्या बाजूला, करीरोड (प.), मुंबई - ४०० ०१३

जाहीर नोटीस

नॅशनल पीपल्स को.ऑप. क्रे. सोसा. लि. मुंबई ३, शुभांगण, दुसरा कोळीवाडा,

माझगांव, मुंबई ४०० ०१० अनुक्रम. क्र. १ ते १३

खालील दर्शविलेल्या जाब देणार यांना नोटीस देण्यात येते की, थकीत कर्जाविषयी अर्जदार संस्थेने दाखल केलेल्या वसुली अर्जाबाबत सादर करणेसाठी आपणास उपलब्ध पत्त्यावर नोटीस देण्यात आली होती. तथापि सदर पत्त्यावर आपण राहत नसल्याने तसेच आपला विद्यमान पत्ता उपलब्ध नसल्याने सदर नोटीसीद्वारे आपणास एक शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक : ०९/०६/२०२३ रोजी दुपारी १.०० वाजता आपण हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल, याची आपण नोंद घ्यावी. जाब देणार यांनी दाखल केलेल्या दाव्यांची माहिती खालीलप्रमाणे.

अ. क्र.	जाब देणाऱ्याचे नाव	जाब देणार	अर्ज दाखल दि.	दावा अर्ज क्र.	दावा रक्कम	पुढील सुनावणी		
٤.	सुहास विनायक पेवेकर	१	१९/०४/२०२३	३८७	१,८८,५९२/-	०९/०६/२०२३		
۶.	राकेश रमाकांत पाटील	7	१९/०४/२०२३	३८८	८०,३१४/-	०९/०६/२०२३		
₹.	सुनील मधुकर पाटील	m	१९/०४/२०२३	३८८	८०,३१४/-	०९/०६/२०२३		
٧.	संतोष कारभारी खैरनार	१	१९/०४/२०२३	३८९	२,२०,५००/-	०९/०६/२०२३		
٧.	खतीप मोहसीन हमीद	7	१९/०४/२०२३	३८९	२,२०,५००/-	०९/०६/२०२३		
ξ.	विनायक सुभाष पंडीत	ş	१९/०४/२०२३	३८९	२,२०,५००/-	०९/०६/२०२३		
9.	खतीप मोहतीन हमीद	१	१९/०४/२०२३	३९०	२,६५,१६०/-	०९/०६/२०२३		
८.	संतोष कारभारी खैरनार	2	१९/०४/२०२३	३९०	२,६५,१६०/-	०९/०६/२०२३		
۶.	महेश भागुजी डूमरे	æ	१९/०४/२०२३	३९०	२,६५,१६०/-	०९/०६/२०२३		
१०.	महेश भागुजी डूमरे	१	१९/०४/२०२३	३९१	२,४६,२४०/-	०९/०६/२०२३		
११.	संतोष कारभारी खैरनार	2	१९/०४/२०२३	३९१	२,४६,२४०/-	०९/०६/२०२३		
१२.	खतीप मोहसीन हमीद	m	१९/०४/२०२३	३९१	२,४६,२४०/-	०९/०६/२०२३		
१३.	योगेश गोविंद सूर्यवंशी	m	१९/०४/२०२३	३९२	२,३५,४७५/-	०९/०६/२०२३		

सही/-

श्री. संतोष ठुबे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (परसेवा) मुंबई शहर नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित मुंबई

१. मा. अध्यक्ष / व्यवस्थापक नॅशनल पीपल्स को.ऑप. क्रे. सोसा. लि. मुंबई

सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (परसेवा)

मुंबई शहर नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्योदित, मुंबई शॉप नं. १९, पृथ्वीवंदन को. ऑप. हौ. सोसाय. ना. म. जोशी. पोलीस स्टेशनच्या बाजूला, करीरोड (प) मुंबई, ४०००१३

कुलस्वामिनी सहकारी पतसंस्था मर्यादित, मुंबई. गाळा नं. ४ व ५, इमारत क्र. ४,९९-म्युनिसिपल टेनामेंट, गं.द. आंबेकर मार्ग, नायगाव, मुंबई- ४०००१४ अनुक्रम क्र. १ ते ५२

वालील दर्शविलेल्या जाब देणार यांना नोटीस देण्यात येते की. थकीत कर्जाविषयी अर्जदार संस्थेने दाखल केलेल्या वसुली अर्जाबाबत सादर करणेसाठी आपणास उपलब्ध पत्यावर नोटीस देण्यात आली होती. तथापि सदर पत्यावर आपण राहत नसल्याने तसेच आपल्या विद्यमान पत्ता उपलब्ध नसल्याने सदर नोटीसीद्वारे आपणास एक शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक ०९/०६/२०२३ रोजी दुपारी १.००, वा. आपण हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल. याची आपण नोंद घ्यावी. जाब देणार यांनी दाखल केलेल्या दाव्यांची माहिती खालील प्रमाणे

अर्ज दाखल जाब देणाऱ्याचे सुनाव दाव पुढील दि. अर्ज अबसफीयान कमर अहमद शेख 186/08/2053 363 3.00.358/ 09/08/2023 २ |मो. हसन मोहम्मद सय्यद २ | १९/०४/२०२३ | ३९३ | ३,०७,३८४/-०९/०६/२०२३ 3 | १९/०४/२०२३ | ३९३ | ३.०७.३८४/- | ३ |मो. नुरमोहम्मद दाऊ शेख ०९/०६/२०२३ ३ | १९/०४/२०२३ | ३९४ | ३,३३,६७१/-४ | गुफरान अहमद शमशुदीदन खान १ १९/०४/२०२३ ३९५ ३,८८,२३९/-३ १९/०४/२०२३ ३९५ ३,८८,२३९/-७ मो. इस्माईल मो. अली शेख १ | १९/०४/२०२३ | ३९६ | २,७५,७५२/- | ०९/०६/२०२३ ८ फरीद मंजूर शेख २ १९/०४/२०२३ ३९६ २,७५,७५२/- ०९/०६/२०२३ ९ सिहास रामचंद्र होवळ १ १९/०४/२०२३ ३९७ ३,४०,५८०/- ०९/०६/२०२३ १० आमलेश महावीर साव २ | १९/०४/२०२३ | ३९७ | ३,४०,५८०/- | ०९/०६/२०२३ ११ शिवाजी मेघाजी बुचिया ३ | १९/०४/२०२३ | ३९७ | ३,४०,५८०/- | ०९/०६/२०२३ १२ विठोबा प्रकाश राणे १ १९/०४/२०२३ ३९८ २,३८,९२२/- ०९/०६/२०२३ २ १९/०४/२०२३ ३९८ २,३८,९२२/- ०९/०६/२०२३ ३ १९/०४/२०२३ ३९८ २,३८,९२२/- ०९/०६/२०२३ २ १९/०४/२०२३ ३९९ ३,४४,४५२/- ०९/०६/२०२३ १६ तानाजी मारूती सैद १ १९/०४/२०२३ ४०० १,९६,८४४/- ०९/०६/२०२३ १७ नसीमबानो मोईनउद्दिन शेख ? | १९/०४/२०२३ | ४०० | १,९६,८४४/- | ०९/०६/२०२३ १८ इसा अल्लाउद्दिन अन्सारी १९ हरिश्चंद्र रामअधार सिंग १९/०४/२०२३ ४०१ १,५९,८२२/- ०९/०६/२०२३ २० सुभाष दशरथ कुंटे २ १९/०४/२०२३ ४०१ १,५९,८२२/- ०९/०६/२०२३ २१ मो. हसन मोहमद सय्यद १ १९/०४/२०२३ ४०२ ३,१८,९२१/-२ १९/०४/२०२३ ४०२ ३,१८,९२१/-२२ मो. नुरमोहम्मद दाऊद शेख २३ मो. अबु सुफीयान कमर अहमद शेख ३ १९/०४/२०२३ ४०२ ३,१८,९२१/-३ १९/०४/२०२३ ४०३ ३,०४,७२४/- ०९/०६/२०२३ २४ रमेश खंडू तूपलोंहे ५ विठ्ठल दत्तू जगताप २ | १९/०४/२०२३ | ४०४ | २,४४,५८४/- | ०९/०६/२०२३ २६ संतोष पांडुरंग दरेकर १ १९/०४/२०२३ ४०५ १,२२,७७४/- ०९/०६/२०२३ २७ रुडॉल्फ रॉकी गोन्साविस २ १९/०४/२०२३ ४०५ १,२२,७७४/- ०९/०६/२०२३ २८ विलास किसन भालेकर २ | १९/०४/२०२३ | ४०६ | २.९३.७५३/- | ०९/०६/२०२३ २९|हसनअली मोहम्मदअली शेख | ३ |१९/०४/२०२३ |४०६ |२,९३,७५३/-| ०९/०६/२०२३ नफिसाबानू मो. हनिफ शेख १ | १९/०४/२०२३ | ४०७ | २,४१,५९३/- | ०९/०६/२०२३ १ मो. आरिफ मो. युसूफ शेख २ १९/०४/२०२३ ४०७ २,४१,५९३/- ०९/०६/२०२३ २ जयसिंग दामोदर शिंगोटे १ | १९/०४/२०२३ | ४०८ | १,८३,५०७/- | ०९/०६/२०२३ ३ १९/०४/२०२३ ४०८ १,८३,५०७/- ०९/०६/२०२३ ३३ मो. असलम समशेर शेख ३४ विलास रामचंद्र कांबळे १ १९/०४/२०२३ ४०९ २,०८,३४८/- ०९/०६/२०२३ ३५ शेलेन्द्र सुखदेव कुमार ३ | १९/०४/२०२३ | ४०९ | २,०८,३४८/- | ०९/०६/२०२३ ३६ कृष्णमुर्ती तुळशिराम कुलस्मी १ | १९/०४/२०२३ | ४१० | १,६६,७५१/- | ०९/०६/२०२३ ३७ हिनफ काशिम कुरेशी २ |१९/०४/२०२३ |४१० |१,६६,७५१/-| ०९/०६/२०२३ ३८ रामभरोस ब्रीजमोहन मौय ३ १९/०४/२०२३ ४१० १,६६,७५१/- ०९/०६/२०२३ १९/०४/२०२३ ४११ ३,०३,८८२/-२ १९/०४/२०२३ ४११ ३,०३,८८२/- ०९/०६/२०२३ १ | १९/०४/२०२३ | ४१२ | २,०८,६५५/- | ०९/०६/२०२३ सलीमुद्दीन युसुफ शेख २ १९/०४/२०२३ ४१२ २,०८,६५५/- ०९/०६/२०२३ ४३ शाहिद इस्माइल शेख ४४ यशवंत रामा कारंडे २ १९/०४/२०२३ ४१३ १,३४,९४३/- ०९/०६/२०२३ ८५ रियाज अहमद फजलुरेहमान अन्सा ६ प्रकाश विश्राम बारगोडे १ १९/०४/२०२३ ४१४ १,९८,०७५/-

 १
 १९/०४/२०२३
 ४१७
 २,१६,८८३/ ०९/०६/२०२३

 २
 १९/०४/२०२३
 ४१७
 २,१६,८८३/ ०९/०६/२०२३
 ५२ मधुकर मानाजी फड सदर नोटीस दि. १३ मे, २०२३ रोजी माझे सही व कार्यालयाच्या मुद्रसेह दिली आहे.



रामनारायण शिवधारी यादव

८९ शाहल हमीद मिरशा

५१ ईम्तीवान मुश्ताक खान

५० सिभाष बाबू वरक

(श्री. संतोष ठुबे)

१ १९/०४/२०२३ ४१६ १,०८,६५६/- ०९/०६/२०२३

३ १९/०४/२०२३ ४१६ १,०८,६५६/- ०९/०६/२०२३

सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (परसेवा) मुंबई शहर नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित, मुंबई

कुलस्वामिनी सहकारी पतसंस्था मर्यादित, मुंबई

१. मा. अध्यक्ष/ व्यवस्थापक

9.43